



August 13, 2020

The Secretary,  
Bombay Stock Exchange Limited,  
1<sup>st</sup> Floor, PhirozeJeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai – 400001

**Scrip Code: 507552**

**Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.**

Dear Sir/ Madam

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed Public Notice published in the Newspapers viz. - “The Free Press Journal” (English) and “Navshakti” (Marathi) viz.- August 13, 2020, informing about the Board Meeting of the Company scheduled to be held on Thursday August 20, 2020, to, inter alia, consider and approve the audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020.

You are requested to take note of the same.

Thank you.

Yours faithfully

For **FOODS AND INNS LIMITED**

Sd/-

**RANDEEP KAUR**  
**Company Secretary &**  
**Compliance Officer**

**Note: In view of the lockdown due to COVID-19 pandemic, we are submitting unsigned letter.**

**Foods & Inns Ltd.**

**Corporate Address:** 3rd Floor, Dulwich Mansion, 224 Tardeo Road, Mumbai 400007

+91-22-23533104 | writetous@foodsandinns.com | www.foodsandinns.com | CIN No: L55200MH1967PLC013837

**Registered Address:** UdyogBhavan, 2nd Floor, 29 WalchandHirachandMarg, Ballard Estate, Mumbai 400038

**DISCLAIMER**

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the paper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

**CHANGE OF NAME**

**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I, SHARD KUMAR HAVE CHANGED MY NAME TO SHARAD VITHALDAS GOKAL GANDHI VIDE AFFIDAVIT DATED 10.08.2020 CL-46

I HAVE CHANGED MY NAME FROM DHARMENDRA RAMESHBHAI PATEL TO DHARMENDRA RAMESH PATEL AS PER DOCUMENTS. CL-287

I HAVE CHANGED MY NAME FROM KALPESH ARVINDKUMAR PATEL TO KALPESH ARVIND PATEL AS PER DOCUMENTS. CL-288

I HAVE CHANGED MY NAME FROM PRAMILA GOVIND PARMAR TO PREMILIA GOVIND PARMAR AS PER DOCUMENT. CL-628

MRUNAL GHANGREKAR HAVE CHANGED MY OLD NAME TO MRUNAL VINAY GHANGREKAR NEW NAME AS PER AFFIDAVIT DATED: 12/08/2020 CL-665

I HAVE CHANGED MY NAME FROM PETER DCOSTA TO PETER JOAQUIM DCOSTA AS PER AFFIDAVIT. CL-829

I HAVE CHANGED MY NAME FROM CYRIL PETER DCOSTA TO PETER JOAQUIM DCOSTA AS PER AFFIDAVIT. CL-829 A

I HAVE CHANGED MY NAME FROM MR. ABHITOSH PRAJAPATI TO MR. ABHITOSH KUMAR PRAMODKUMAR PRAJAPATI AS PER DOCUMENTS CL-1

**PUBLIC NOTICE**

Shri. Saifee Abdulhussein Neemuchwala, part owner of Tenement No. 18 having address at 18, Shantiniketan (A.I.) CHS Ltd., 86 Yari Road, Versova, Andheri (W), Mumbai 400011, holding Share certificate no. 96 with distinctive numbers 476 to 480, expired on 01/01/1998 without making any nomination.

Mr. Prakash W Andhare has approached the Society for transfer of shares and the interest of the deceased in the capital / property of the Society to his own name. Anyone having any claim / objection, should contact / write to the Secretary of the Society within 15 (fifteen) days along with documentary evidence. Thereafter no claim will be entertained and the society will proceed with the transfer as per the provisions of the bye-laws of the Society.

Place: Mumbai Sd/- Secretary  
Dt: 8/8/2020. Shantiniketan (Andh India)  
Co-op. Hsg. Soc. Ltd.

**PUBLIC NOTICE**

WE have been instructed by our clients to investigate the title of (1) VIRAT VEDRAJ SHARMA, (2) MRS. SHOBHA VIRAT SHARMA and (3) MRS. PRITI PRADEEP SHAHANI partners of MESSRS V. PRASHER AND CO. having its address at 184/188, Hajira Mansion, 1st Floor, Room No. 8, Samuel Street, Mumbai-40009 in respect of the Garage on the ground floor in the compound of the "Panchsheel Building" together with rights to be allotted Shares of Panchsheel and which flat and shares at present is owned by the said Virat Velraj Sharma and two others and described in the Schedule hereunder written...

Any persons having any claim against the said Garage and/or Shares or a part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, inheritance, possession, lease, lien or otherwise whatsoever are hereby requested to inform the same in writing along with supporting documents in respect of their claim to the undersigned having office at M/s. Kartikeya & Associates, 105 Arcadia, 195 Nariman Point, Mumbai - 400 021 within a period of 15 days from the date hereof, failing which, the claim or claims, if any, of such person or persons shall be considered to have been waived and/or abandoned.

**THE SCHEDULE REFERRED TO ABOVE (Description of the said Premises)**

560 shares bearing distinctive numbers 037411 to 037970 (both inclusive) of the face value of Rs. 1/- each aggregating to Rs. 560/- (Rupees One Five Hundred Sixty Only) held under Share Certificate No. 020, Folio No. 020 (issued by Panchsheel Condominium (Condominium) a Condominium incorporated and registered under the Maharashtra Apartments Ownership Act, 1970 having registration no. 1269 of 1975 having its address at 53-C Road, Churchgate, Mumbai-400 020 and as such a member of the Condominium the Vendor incidental to his owning and holding the said Shares is entitled to use, occupy and possess as the Owner of one residential premise bearing Garage No. 3 New No. 8, admeasuring 235 square feet equivalent to 21.85 Sq. Mtrs. of Carpet area, situate on the ground floor and in the compound of the Panchsheel building (hereinafter referred to as "the said Garage") together with 0.56% of undivided right, title and interest appertaining to the said Garage in the common areas and facilities in a plot of land bearing Plot No. 53 in Block 1 of the Back Bay Reclamation Estate of the Government of Maharashtra, District and Sub-District of City of Mumbai containing by admeasurement 1925 square yards equivalent to 1609.4925 square meters (hereinafter referred to as "the said Plot"). The said Shares, the said Flat and the Vendor's 0.56% undivided right, title and interest in the said Plot shall hereinafter be referred to as "the said Premises".

Dated this 13th day of August, 2020  
Kartikeya & Associates  
Managing Partner  
105 Arcadia, 195 Nariman Point,  
Mumbai - 400 021

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that M/s. Indian Oil Corporation having head office at Indian Oil Bhavan, G-9, Ali Yavar Jung Marg, Bandra East, Mumbai, 51 is intends to take on long term lease a piece and parcel of land bearing Survey No. 106, Hissa No. 3, CTS No. 326 at village Gorai, Tal-Borivali, Dist - Mumbai having total area of 1231.7 Sq.Mtrs owned by Shri Sanjay Sharma and Bella Sanjay Sharma. Out of total area of plot Smt.Bella Sharma & Shreya Amit Shelar agreed to lease the an area of 576 Sq.Mtrs to M/s. Indian Oil Corporation Limited. M/s. IOCL proposes to develop the said plot as A Site Retail Outlet.

The aforesaid property has clear and marketable title and free from all encumbrances and claims. Any person having any claim against for or against the said plot or any part thereof by way of inheritance, mortgage, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, possession, occupation or otherwise, howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned Advocate at Bldg No. L-3, 406, Shiv Ganga, Lok-Kedar Hsg Complex, Mulund, Mumbai - 400 080 within a period of 14 days from the date of publication hereof. Any objections received after the notice period will be considered as waived and M/s. Indian Oil Corporation Ltd will complete the negotiations without any reference to such objections.

Mrs. Uma S Sinalkar, Advocate.

**PUBLIC NOTICE**

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar at MUMBAI that M/s. Vinayak Associate a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares. 2. The principal objects of the company are as follows: **Real Estate Developer**

A copy of the draft memorandum & articles of association of the proposed company may be inspected at the office at 1212, Twelfth Floor, Ghanshyam Enclave, New Link Road, Opp. Lalji Pada Police Station, Kandivali West, Mumbai 400067.

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at the above address, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Name(s) of Applicant  
1. Jayantilal M. Patel  
2. Hiral J. Patel

Place: Mumbai  
Date: 05 August 2020

**Corrigendum**

Please refer the Public Notice published in The Free Press Journal, dated 12/08/2020 on page no. 8 issued by S. P. Singh Advocate High Court, Please read the name in the third line as 'M/s SRI BALAJI REALTORS' instead of 'M/s SRI BAIJAJI REALTORS'.

**PUBLIC NOTICE**

Smt. Atharbhashi Ramjann Singh Owner of the Flat No. A-101 holding 5 shares under Share Certificate No. 1 (Dist. No. 1 to 5) has requested for issuing duplicate Share Certificate as she has lost her original Share Certificate. If anyone has charge, lien objection of any nature, same should be lodged with supporting documents within 21 days from date of publication of this Notice to the society failing which the society will issue him duplicate Share Certificate. Any claim, objection lodged thereafter will not be entertained.

For and on behalf of  
Vishal Co-op. Hsg. Soc. Ltd.  
Sd/-  
Date: 13/08/2020  
Place: Mumbai Secretary



**SISTERS IN ARMS**

Serena sets up cash with her sister Venus on return after Covid-19 hiatus

FPJ SPORTS DESK  
Lexington

**TOP SEED OPEN**

Down by a set, Serena Williams rallied before overcoming Bernarda Pera 4-6 6-4 6-1 at the Top Seed Open in Lexington, Kentucky on Tuesday in her first match of the COVID-19 era.

Williams was five points from falling to the American left-hander in the second set but suddenly showcased her fighting spirit and pulled away a thriller making a winning return to competitive tennis.

With this victory, she sets up an all sisters affair in the second-round showdown with older sister Venus, a 6-3 6-2 winner over Victoria Azarenka.

"It's good just in general be-

cause I haven't played. A lot of players have been playing - little things and little matches and playing against other players - but I've only been training so this was good for me," said Serena, who is gearing up for the August 31-September 13 US Open.

The Top Seed Open, the first WTA Tour tournament in the US since the COVID-19 outbreak halted play, provided a taste of what is to come for the 38-year-old American as she bids for a record-equaling 24th Grand Slam title in New York, with empty, silently stands taking the place of roaring crowds.

"I've been through so many

things in my career so this was different," said Serena. "Being in New York will be a little different because there's this massive stadium."

Venus, who fell in the first round at the Australian Open, Acapulco, and Monterrey earlier this year, cruised through her clash of former world number ones as she turned aside from the one break point she faced during an 80-minute win over Azarenka.

In other encounters, former US Open champion Sloane Stephens was upset by Canadian Leylah Fernandez, Kazakhstan's Yulia Putintseva beat Australia's Ajla Tomljanovic and Coco Gauff beat fellow American Caroline Dolehide.

**AXIS BANK LIMITED**  
Corporate Office: Structured Assets Group, 7th Floor, 'Axis House', C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025.

**CORRIGENDUM**

To the Invitation of Assignment of Debt of M/s Baypark Hotel & Resorts Pvt. Ltd. published on 12th August, 2020. The Date of Submission of EOJ should be read as August 17, 2020 instead of August 10, 2020. All other terms & Conditions remain same.

**GREYCELLS EDUCATION LIMITED**

CIN : L65910MH1983PLC030838  
Regd. Off: 301, 3rd Floor, Symphony, Durga Nivas, Nehru Road, Vile Parle (East), Mumbai - 400057  
Phone No : 022-26636360  
Email id : companysecretary@greycellsLtd.com  
Website : www.greycellsLtd.com

**NOTICE**  
NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 33 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Greycells Education Limited will be held on Tuesday, August 18, 2020 to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020 amongst other things.

The notice is also available on the Company's website www.greycellsLtd.com and on website of the Stock Exchange www.bseindia.com

For Greycells Education Limited  
Sd/-  
Company Secretary  
Mumbai, August 12, 2020

**SL, UAE kept as India's back up**

PTI / New Delhi

Sri Lanka and United Arab Emirates are the two back-up countries being zeroed in on by the ICC, in case India is unable to host next year's T20 World Cup.

While there is still one year to go before the mega event which was set to be held in Australia this year but got postponed due to rising cases of COVID-19 and inability of the host country to manage 16 teams.

According to a report in ESPN Cricinfo, "Sri Lanka and the UAE are among the back-up venues for the 2021 men's T20 World Cup, should the Covid-19 pandemic make India an untenable host."

The ICC confirmed last week that India will host next year's tournament as scheduled in the original Future Tours Programme while this year's postponed edition in Australia goes ahead in 2022.

**Edu-tech company picks IPL bid papers**

PRESS TRUST OF INDIA  
New Delhi

The BCCI is now looking at a lesser value, between Rs 300 to 350 crore, for a period of four months and 13 days.

Asked what's the difference between central sponsorship and title sponsorship, the official explained, "The central sponsorship doesn't include jersey rights."

"In IPL, jersey logo can only be of title sponsor and apart from that various team's sponsors. If they become title sponsors, it will give them rights on various branding properties," he said.

Asked about the specifics, he said, "The prominent space in the backdrop board in the post presentation area, backdrop in dug out, and boundary rope. A lot of these branding opportunities apart from digital and media opportunities are part of partnership," the senior official said.

Education technology company Unacademy, which is already one of IPL's sponsors, is eyeing the league's title sponsorship rights now and is set to submit its bid to replace Chinese mobile phone company Vivo this season.

A BCCI official confirmed that Unacademy has picked up the bid papers but refrained from making any comments beyond that.

"I can confirm that Unacademy has shown interest and picked the bid papers. I have heard they will be submitting a bid and are pretty serious. So Patanjali if they bid, will have competition," the senior official told PTI on conditions of anonymity.

Vivo, which annually paid Rs 440 crore, dropped out as title sponsor this year due to the Sino-India border stand-

**BATLIBOI**  
**BATLIBOI LTD.**  
Regd. Office: Bharat House, 5th Floor, 104, Bombay Samachar Marg, Fort, Mumbai - 400 001.  
CIN: L52320MH194PLC003494  
Tel: +91 (22) 66378200  
Fax: +91 (22) 22675601  
Website: www.batliboi.com  
E-mail: investors@batliboi.com

**NOTICE**

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, this is to inform you that Meeting No. 2/2020-21 of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 28th August, 2020, inter alia, to consider and approve the 'Unaudited Financial Results' of the Company for the quarter ended 30th June, 2020.

The said notice can be accessed on the Company's website at www.batliboi.com and the website of Stock Exchange at www.bseindia.com

By order of the Board of Directors  
For Batliboi Limited  
Sd/-  
Ganpat Sawant  
Company Secretary  
Place: Mumbai  
Date: 12.08.2020

**कॅनरा बँक Canara Bank**  
ARM - I BRANCH, MUMBAI  
37, Kshamaalya, Opp. Patkar Hall, New Marine Lines, Thackersey Marg, Mumbai-400020.  
Email: cb2360@canarabank.com

**(Auction Sale Notice for Sale of Immovable Properties) SALE NOTICE**

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (f) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower and Guarantors that the below described immovable property mortgaged to the Secured Creditor, the possession (Lot No. 1 & 2 in Physical Possession and Lot No. 3 to 6 in Constructive Possession) of which has been taken by the Authorized Officer of the Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis on 15.08.2020, for recovery of the amount Rs. 9,40,22,093.64 (plus further interest and cost from 27.11.2018) due to our bank as mentioned below from the Borrower M/s. Sneha Marketing and its Guarantors Mr. Ketan H Satra, Mr. Paresh H Satra and Mrs. Hansaben H Satra.

The Reserve Price and Earnest Money Deposit are as mentioned below:

Lot No.	Details of Property with Reserve Price and Earnest Money Deposit (EMD)	Reserve Price	EMD
Lot No. 1	All that part and parcel of Gala No. 101, 1st Floor, Bldg. No. E, Block No. B-3, Krishna Industrial Estate, Survey No. 906/1/2 of Village Amli, Amli Road, Near 66 NVA Power Station, Union Territory of Dadra & Nagar Haveli, Silvassa - 396230, admeasuring about 1441.82 sq. ft. (Super Built-up area)	Rs. 28.50 Lakh	Rs. 2.90 Lakh
Lot No. 2	All that part and parcel of Gala No. 103, 1st Floor, Bldg. No. E, Block No. B-3, Krishna Industrial Estate, Survey No. 906/1/2 of Village Amli, Amli Road, Near 66 NVA Power Station, Union Territory of Dadra & Nagar Haveli, Silvassa - 396230, admeasuring about 961.25 sq. ft. (Super Built-up area)	Rs. 19.00 Lakh	Rs. 1.90 Lakh
Lot No. 3	Flat No. 301 on Third Floor, 'A' Wing in 'Bhagwati Apartments' of 'Bhagwati CHS Ltd.', situated at Dr. Charatsingh Colony, Near Divine Child High School, Behind Solitaire Park, Andheri - Ghatkopar Link Road, C.T.S. No. 92-A/2, Chakala, Andheri (East), Mumbai, admeasuring about 315 sq. ft.	Rs. 68.00 Lakh	Rs. 6.80 Lakh
Lot No. 4	Flat No. 302 on Third Floor, 'A' Wing in 'Bhagwati Apartments' of 'Bhagwati CHS Ltd.', situated at Dr. Charatsingh Colony, Near Divine Child High School, Behind Solitaire Park, Andheri - Ghatkopar Link Road, C.T.S. No. 92-A/2, Chakala, Andheri (East), Mumbai, admeasuring about 354 sq. ft.	Rs. 77.00 Lakh	Rs. 7.70 Lakh
Lot No. 5	Plinth Nos. 1 Building No. D/5, Grampanchayat House No. 222/1 and 2 in "Om Harihar Complex", Sy No. 31 and Hissa No. 6/6/1, situated at Om Harihar Ware Housing, Opposite Vadghar Bus Stop, Near Kharabao Railway Station, Village Vadghar, Tal. Bhiwandi, Dist. Thane - 421302, admeasuring about 3125 sq. ft.	Rs. 61.00 Lakh	Rs. 6.10 Lakh
Lot No. 6	Plinth Nos. 2 on Ground Floor structure, Building No. D/5, Grampanchayat House No. No. 222/1 and 2 in "Om Harihar Complex", Sy No. 31 and Hissa No. 6/6/1, situated at Om Harihar Ware Housing, Opposite Vadghar Bus Stop, Near Kharabao Railway Station, Village Vadghar, Tal. Bhiwandi, Dist. Thane - 421302, admeasuring about 3125 sq. ft.	Rs. 61.00 Lakh	Rs. 6.10 Lakh

The Earnest Money Deposit shall be deposited on or before 11.09.2020 at 05:00 P.M. The property can be inspected, with Prior Appointment with Authorized Officer, on 04.09.2020 for Lot No. 1 & 2, on 05.09.2020 for Lot No. 3 & 4 and on 07.09.2020 for Lot No. 5 & 6. EMD amount of 10% of the Reserve Price is to be deposited by way of Demand Draft in favour of Authorized Officer, Canara Bank, ARM-I Branch, Mumbai OR shall be deposited through RTGS / NEFT / Fund Transfer to credit of account of Canara Bank, ARM Branch, Mumbai, A/c No.: 1389296000002, IFSC Code: CNRB0001389 on or before 11.09.2020; 05:00 P.M.

For the said properties there is no encumbrance to the knowledge of the bank. For detailed Terms and Conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Manoj S. R., Chief Manager, ARM-I Branch of Canara Bank, Tel. No.: 022-22065425, 30, 38, 978724282, Mr. S. K. Choudhary - 8169845618 during office hours on any working day.

Date: 11.08.2020  
Sd/-  
Authorized Officer, Canara Bank  
To,  
M/s. Sneha Marketing, C/16, Ground Floor, Malad Industrial Estate, Kanchnpada, Malad (West), Mumbai - 400064.  
M/s. Sneha Marketing, 18, Moreshtwar Compound, Rehanal Village, Bhiwandi, Thane District, Pin-421302.  
Mr. Ketan H Satra, 21, Ashirwad Building, Hatkesh, N S Road No. 1, JVPD Scheme, Vile Parle, Mumbai - 400056.  
Mr. Ketan H Satra, Gala No. 101 & 103, 1st Floor, Bldg No. E, Block No. B-3, Krishna Industrial Estate, Survey No. 906/1/2 of Village Amli, Amli Road, Near 66 NVA Power Station, Union Territory of Dadra & Nagar Haveli, Silvassa - 396230.  
Mr. Ketan H Satra, Plinth Nos. 1 & 2, Building No. D/5, Grampanchayat House No. 222/1 & 2 in "Om Harihar Complex" situated at Om Harihar Ware Housing, Opposite Vadghar Bus Stop, Near Kharabao Railway Station, Village Vadghar, Tal. Bhiwandi, Dist. Thane - 421302.  
Mr. Paresh H Satra, A-302, Bhagwati Apartment, Dr. Charat Singh Colony, Chikala, Andheri (East), Mumbai - 400093.  
Mr. Paresh H Satra, 61/13, Bhavna Building, N S Road, No. 1, JVPD Scheme, Vile Parle, Mumbai - 400056.  
Mr. Paresh H Satra, Flat No. 702 A, Green Acres, Gulmohar Cross Road, No. 5, Juhu, Mumbai - 400049.  
Mrs. Hansaben H Satra, A 301, Bhagwati Apartment, Dr. Charat Singh Colony, Chikala, Andheri (East), Mumbai - 400093.  
Mrs. Hansaben H Satra, 61/13, Bhavna Building, N S Road, No. 1, JVPD Scheme, Vile Parle, Mumbai - 400056.  
Mrs. Hansaben H Satra, Flat No. 702 A, Green Acres, Gulmohar Cross Road, No. 5, Juhu, Mumbai - 400049.

**Public Notice**

NOTICE is hereby given that my client MR. RAVI S ANCHAN, residing at Karmakshetra Building No C-2 Wing, Flat No 145,14th Floor, Com Harbanal Road, Near Shanmukhananda Hall, Kircingrole, Antop Hill, Mumbai 400037 have purchased Bungalow No.20, Type A, admeasuring 2300 Sq. ft. i.e. 213.75 sq. mtrs in built up area (approx) in the said scheme known as "KUMAR HILLS" situated at CTS No. 28/198, 28/195, 28/194, 28/200 situated at Village Tungarli, within the limits of Lonavala Municipal Corporation, Sub-District of Maval, Taluka Maval, District Puneform Capt. Sudhir Vasant Javadekar.

That Capt. Sudhir Vasant Javadekar have purchased the said Bungalow from Developers Kumbal Hill view ide agreement dated 28/05/2004 and is registered in the office of sub registrar Maval dated 29/05/2004 at serial No.2726 and in the chain of said document said above mentioned agreement dated 28/05/2004 is misplaced /lost and not traceable and said document is not deposited in and bank or financial institution for obtaining loan, Hence any person found the some you are requested to hand over the same to my client on above mentioned address

Adv. P.B. Lunkad  
Bhangarwadi, Lonavala  
Taluka - Maval, Dist- Pune

Place : Mumbai  
Dated : 11 August 2020  
Sd/-  
SAMIR K.VAIDYA Advocate  
Company Secretary  
Mumbai, August 12, 2020

**FOODS AND INNS LIMITED**  
Corporate Office: Duleth Mansion, 3rd Floor, 224, Tardeo Road, Mumbai - 400 007.  
Tel No: 23533103/94045; Fax No: 23533100/7.  
Email: writetous@foodsandinns.com; Registered Office: Udyog Bhavan, 2nd Floor, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400038  
Website: www.foodsandinns.com; CIN: L55220MH1987PLC013637

**NOTICE**

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Thursday, August 20, 2020, inter alia to consider, approve and take on record the Unaudited Financial Results as per IND-AS of the Company for the Quarter ended June 30, 2020.

The intimation is also available on the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed at www.bseindia.com

By Order of the Board of Directors  
For FOODS AND INNS LIMITED  
MILAN DALAL  
DIRECTOR  
DIN: 00062453

Place: Mumbai  
Date : August 12, 2020

**KALYAN DOMBIVLI MUNICIPAL CORPORATION PWD DEPT.**

**TENDER NOTICE No. 20 (2020-21)**

Tenders are invited by the Commissioner, Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC), in B-1 format through E-tender for work from the Contractors registered in appropriate class.

The blank tender forms and detailed information will be available on the Govt. of Maharashtra's website "www.mahatenders.gov.in" from 13/08/2020 to 20/08/2020 upto 2.00 p.m. The completed tender's are to be uploaded on or before 20/08/2020 upto 2.00 p.m. and the tenders will be opened on 21/08/2020 at 3.00 p.m. if possible.

Right to rejects any or all tenders without assigning any reason there of is reserved by the Commissioner, and whose decision will be final and legally binding on all the tenderers.

For more details and information visit website "www.mahatenders.gov.in"

Sd/-  
(Sapna Koli - Devanpalli)  
City Engineer,  
Kalyan Dombivli Municipal Corporation,  
Kalyan

KDMC/PRO/HQ/192  
Dt. 12/08/2020

**PUBLIC NOTICE**

This notice is hereby given to people at large that My Clients (i) Arun Potdar, (ii) Ajay Potdar, (iii) Anil Potdar and (iv) Ajit Potdar being Joint Owners and M/s. V. R. Developers through its partners had entered and executed the Indenture of Conveyance dated 03.07.2015 for the building namely "HANUMAN NIWAS" bearing CTS No. 1219 lying and situated at Ratanshi Hirji Bhojraj Road, Mulund (West), Mumbai : 400 080 admeasuring 546 sq. meters (hereinafter referred to as "the said Property"). It was agreed by and between parties therein and herein that M/s. V. R. Developers shall handover five flats of total carpet area of 1668.85 sq. ft in new building in lieu of existing flats in "Hanuman Niwas".

M/s. V. R. Developers have failed to full their obligations qua terms and conditions under the Indenture of Conveyance and also have no intention to develop the said building.

I on behalf of my clients hereby inform to people at large that, under registered Indenture of Conveyance, my clients have their legitimate claims as mentioned therein to the said building which is lying and situated at Ratanshi Hirji Bhojraj Road, Mulund (West), Mumbai : 400 080 and further restrain people to purchase, deal, transact and or enter into any kinds of Agreements with M/s. V. R. Developers with regards to the aforesaid property, save and except, my clients legitimate claims / due is paid.

If anyone has dealt with and or enter into any Agreement's with M/s. V. R. Developers through its partners, kindly contact the undersigned within 7 working days from the receipt of notice alongwith the relevant documents claiming rights in the said property.

Jeetendra Ranawat  
Advocate  
43/45, Raja Bahadur Building, Office No. 14/D, 2nd Floor,  
Tamarind Lane, Mumbai : 400 023. Mobile No. : 9870562288

**SBI State Bank of India**  
RETAIL ASSETS CENTRALISED PROCESSING CENTRE  
Ground Floor, MTNL Building, Devidas Road, Borivali (W), Mumbai-400103.

**DEMAND NOTICE**  
(In Pursuance with section 13(2) of the SARFAESI Act, 2002)

STATE BANK OF INDIA has sanctioned loan to the following borrower to purchase residential/commercial premises & cash credit/ overdraft by creating equitable/ legal mortgage in favor of STATE BANK OF INDIA. The repayment of the loan is irregular and the account is finally classified as Non-Performing Asset on 01/10/2019 for serial no. 1 & 01/01/2020 for serial no. 2 in accordance with directions and guidelines of Reserve Bank of India.

STATE BANK OF INDIA has therefore invoked its rights under section 13 (2) of the SARFAESI ACT, 2002 and called upon the borrower to repay the total outstanding mentioned against him/her/ them within 60 days from the date of demand notice in pursuance to Rule 3 of Security Interest (Enforcement) Rule 2002. The borrower have not acknowledged the receipt of the notice.

The following borrower is hereby called upon again publicly to pay the total dues mentioned against him/her/ them plus the charges & interest accrued till date within 60 days from today failing which STATE BANK OF INDIA shall resort to all or any of the legal rights to take possession of the secured asset and dispose it and adjust the proceeds against the outstanding amount.

The borrower & public in general are also restrained from alienating or creating any third party interest on the ownership of the secured asset.

Sr. No.	Borrowers Name & Account No.	Description of secured assets.	Outstanding Dues	Date of Demand Notice
1	Mr. Rajeev K.T. & Mrs. Leena Nambiar. (A/C No-67069226499)	Flat No.A-37/403, Unique Palace, Shanti Park, Mira Road (E), Thane-401107	Rs. 1,69,563/- as on 04/08/2020	06/08/2020
2	Mr. Vinod Mahadev Suvarna (A/C No-64012204381)	Flat No. B-101/102, 1st Floor, Shree Ramesh Apt, Indralok Phase-IV, Navghar, Bhayander (E), Thane, 401105	Rs. 4,23,411/- as on 07/08/2020	07/08/2020

Sd/-  
Authorized Officer  
State Bank of India

Date: 11/08/2020

**Navi Mumbai Municipal Transport**

**E-Tender Extension-2**  
Tender No. NMMT/TM/ENGG/15/2019-20  
Tender Description :- "Construction of 275 Bus Shelters for NMMT on BOT with Advertising Rights."

Which is available on Website  
https://nmmc.maharashtra.etenders.in

Sd/-  
Transport Manager,  
N.M.M.T.

